

खाद्य यात्रा चीज दाबेली

साहित्य -

- १) ४ मोठे उकडलेले बटाटे
- २) २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथींबीर
- ३) ४ टेबलस्पून भाजलेले दाणे
- ४) ४ टेबलस्पून डाळिंबाचे दाणे
- ५) २ बारीक चिरलेले कांदे
- ६) २ टेबलस्पून दाबेली मसाला
- ७) मीठ चवीनुसार
- ८) अमूल बटर
- ९) चिंचेची चटणी
- १०) किसलेले चीज
- ११) १०-१२ पावभाजी ब्रेड



कृती -

प्रथम उकडलेले बटाटे सोलून मॅश करणे. त्यात दाबेली मसाला, कोथींबीर, मीठ घालून नीट मिक्स करणे. नॉन स्टिक पॅनवर त्याच्या छोट्या छोट्या पॅटी करून अमूल बटरवर थोडे भाजून घेणे.

पावभाजीचा ब्रेड मध्ये कापून बटर लावून तव्यावर भाजून घेणे.

वरील पॅटी ब्रेडच्या मध्ये घालून त्यावर चिंचेची चटणी, दाणे, डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेला कांदा व किसलेले चीज घालून सर्व्ह करणे.

टीप - दाबेलीच्या मसाल्यात तिखट व मीठ भरपूर असते त्यामुळे बटाट्यात मिक्स करताना वेगळे तिखट-मीठ जरूर असल्यासच घालणे.

सौ. अरुंधती शिरीष देशपांडे
asdssd@gmail.com